

तात्काळ

क्रमांक : भनिनि १०१०/१४८/प्र.क्र.४४/१०/१३-अ,  
सामान्य प्रशासन विभाग,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : ३० एप्रिल, २०१०.

प्रति,

सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

विषय : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना

खाते क्रमांक देण्याबाबत...

संदर्भ : या विभागाचे परिपत्रक क्र.भनिनि १०१०/१४८/  
प्र.क्र.४४/१०/१३-अ, दि.१३.४.२०१०.

महोदय,


उपरोक्त विषयाच्या संदर्भात महालेखापाल कार्यालयाने सूचित केल्यानुसार उपरोक्त संदर्भाधीन दिनांक १३.४.२०१० च्या परिपत्रकान्वये आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक व शिक्षण सेवकांना लागू आहेत का, अशी विचारणा या विभागाकडे पेन्शन बचाव शिक्षण कृती समिती, जिल्हा नांदेड या संघटनेने दि.२१.४.२०१० च्या पत्रान्वये केली आहे. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८अन्वये सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार होण्यासाठी अटी व शर्ती विहित केल्या आहेत. सदर अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना वर्गणीदार करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक दस्तऐवजासह संपूर्णपणे भरून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी/कार्यालय प्रमुखांनी महालेखापाल कार्यालयास विहित कालमर्यादेत सादर करण्याची तरतूद वरील नियमात करण्यात आलेली आहे. महालेखापाल कार्यालयाने या विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे की, बरेच अर्ज पूर्णपणे भरून योग्य त्या माहिती व दस्तऐवजासह वेळेवर सादर केले जात नाहीत.

शिक्षण सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी कृषी सहाय्यक सेवक या पदावर नियुक्त्या करण्याचे व अशा पदधारकांना सेवेत नियमित करण्याबाबतचे धोरण संबंधित विभागांनी ठरविले आहे. त्यास अनुसरून व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमातील तरतूदीनुसार संबंधित विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांकडून पात्र कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार करून घेण्याची कार्यवाही केली जाते. महालेखापालांनी सूचित केल्यानुसार पात्र वर्गणीदारांचे अर्ज वेळेवर व आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचित केले आहे. या विभागाच्या क्र.पीएफआर २००५/४९३/प्र.क्र.६३/०५/ १३-अ, दि.३१.१०.२००५ च्या अधिसूचनेनुसार दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह

निधी योजना लागू होणार नाही. त्यांना वित्त विभागाच्या दि.३१.१०.२००५ च्या अधिसूचनेनुसार परिभाषितअंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे याचाही उल्लेख संदर्भाधिन परिपत्रकात केलेला आहे.

वर नमूद केलेल्या पदांवर दिनांक ३१.१०.२००५ रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार होता येईल किंवा कसे याबाबत संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यासंदर्भातील त्यांच्या आदेशांच्या व धोरणांच्या (कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देणे, तदनंतर सेवेत नियमित करणे इत्यादी ) अनुषंगाने तपासून योग्य ती कार्यवाही करावी व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना तात्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात. वर नमूद केलेल्या संघटनेच्या पत्राची प्रत शालेय शिक्षण विभाग तसेच ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचेकडे पुढील कार्यवाहीस्तव सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. उर्वरित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी देखील अशास्वरूपाच्या प्रकरणात तपासून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे.

प्रस्तुतचे पत्र राज्य शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१००४३०१८२९५८००१ असा आहे.

  
( म.चिं.पाटील )  
उप सचिव